

*machen* Vop. 25, 17. — हिंस्रि st. हिंस्रि MBh. 3, 13269. हिंस्रे (so ed. Bomb.)  
1. praes. med. 4, 728. हिंस्रामि st. हिंस्रि R. 5, 2, 22. हिंस्रति st. हिंस्रि  
SĀMAVIDH. Br. 2, 4, 11. Spr. (II) 393. 3877. 4737, v. l. 5609. हिंस्रे MĀRK.  
P. 132, 15. कालो हिंस्रे धर्मवीर्यम् MBh. 13, 4556. हिंस्रे 3, 13685. त्रि-  
हिंस्रि BHĀṬ. 14, 57. अहिंस्रि 15, 78. मा हिंस्रि: MBh. 3, 13289. मा  
हिंस्रिषु: R. 2, 25, 18. हिंस्रिष्ये MBh. 1, 5997. 12, 6628. BHĀṬ. P. 8, 20,  
12. हिंस्रितुम् MBh. 1, 7864. 12, 4300. अथ वा मृड वस्तु हिंस्रितुं मृडनै-  
वारभते प्रज्ञातक: RAGH. 8, 45. Spr. (II) 3304. pass. हिंस्रिते *wird ge-*  
*schlachtet* 4004. partic. हिंस्रितं AV. 5, 28, 6. MBh. 4, 566. 3, 1091. 10799.  
13685. R. 2, 39, 4. 3, 35, 14. 4, 16, 40. 17, 28. 7, 17, 41. Spr. (II) 393. 3877.  
4737. MĀRK. P. 112, 10. n. nom. act.: हिंस्रिते प्रतिहिंस्रितम् Spr. (II)  
1874. हिंस्रितवत् R. 3, 35, 15. — Verkürztes desid. von 1. हिंस्र.

— caus. हिंस्रयति *dass. DHĀRUP. 34, 23. MBh. 3, 8552. 13030. 12, 6549.*  
13, 1676.

— desid. त्रिहिंस्रिषति *verletzen u. s. w. wollen ÇAT. Br. 9, 1, 2,*  
35. 2, 4, 2.

— व्यति act. *sich gegenseitig ein Leid anthun* P. 1, 3, 15, Schol.

— अा Jmd ein Leid zufügen: त्रिले मत्स्यानिवाहिंस्रुर्दुर्बलान्बलवत्त-  
रः Spr. (II) 8213, v. l. med. *sich befehlen: त्रिभुवृचीवत्तो राष्ट्र अहिंस्रत*  
PAÑĀKAV. Br. 21, 12, 2.

— उप = simpl.: यथा दुर्गाश्रितानेतानोपहिंस्रति शत्रवः M. 7, 73. दे-  
वस्वं ब्राह्मणस्वं वा लोभेन 11, 26. रामार्थम् R. 2, 9, 4. med. उपहिंस्रे  
MBh. 13, 4726.

— नि s. निहिंस्र.

— प्रति, partic. °हिंस्रित n. *das Vergelten eines zugefügten Leides*  
Spr. (II) 1874. — Vgl. प्रतिहिंस्रा.

— वि = simpl.: अमुधा बुधान् Spr. (II) 837. 1496, v. l. R. 1, 14, 15  
(16 GORR.). अविहिंस्रान्यान् MBh. 3, 8598. धान्यम् M. 8, 238. partic.  
विहिंस्रित MBh. 12, 6628. R. 2, 72, 44 (74, 49 GORR.). R. GORR. 2, 74, 53.  
BHĀṬ. P. 5, 26, 10. 10, 7, 32. 83, 28. Vgl. विहिंस्रक fgg. — caus. *dass.:*  
*तस्मान्न वर्धयेदन्धं न चात्मानं विहिंस्रयेत्* MBh. 12, 11016.

2. हिंस्र (= 1. हिंस्र) adj. *verletzend, ein Leid zufügend* in सु°.

हिंस्र (von 1. हिंस्र) 1) adj. *verletzend, schädigend: घारे हिंस्रानामप*  
*दिद्युमा कृधि RV. 10, 142, 1. — 2) f. अा a) Leidzufügung am Leibe oder*  
*Gute, Schädigung AK. 3, 4, 18, 113. 20, 231. H. 371. 830. an. 2, 596.*  
*MED. s. 13. HALĀJ. 2, 323. 5, 24. im Gegensatz zu विद्या Nir. 14, 8. 9. —*  
*MAITRĀJUP. 3, 5. अकृत्वा प्राणिनां हिंस्राम् M. 4, 48. समा-चरु 5, 43. fg. 8,*  
*285. 293. 297. °प्राया कृषि: 10, 63. 83. 11, 63. 141. 145. 12, 7. JĀĀN. 3,*  
*240. BHĀṬ. 18, 25. KAN. 6, 1, 7. NILAK. 23 (pl.). R. 3, 1, 22. °विकार 51,*  
*20. SUÇR. 1, 71, 1. °शील 323, 8. °रुचि R. 5, 29, 25. °रुत Spr. (II) 225.*  
*3437, v. l. 6943 (= MBh. 13, 1664). 7391. RĪĀ-TAR. 2, 53. 3, 27. Verz.*  
*d. Oxf. H. 80, b, 6. fgg. 103, b, 16. BHĀṬ. P. 2, 6, 8. 3, 29, 8. 5, 9, 18. PAÑĀK.*  
*60, 6. SĀRYADARĀNAS. 43, 10. 115, 14. हिंस्रोपकारिन् HEM. JOGAÇ. 3, 72.*  
*लोक° R. 3, 28, 19. भूत° Verz. d. Oxf. H. 103, b, 16. पशु° 17. BHĀṬ. P.*  
*7, 15, 7. प्राणि° RĪĀ-TAR. 1, 325. 3, 79. सन्नहिंस्रा (so mit der ed. Calc.*  
*zu lesen) 1, 133. अरि° vom Feinde kommend RAGH. 5, 57. अ° M. 5, 44.*  
*10, 63. 11, 222. JĀĀN. 3, 313. MBh. 3, 13835. °रुचि R. 5, 30, 3. Spr. (II)*  
*819. fgg. 1426. 6638. 6713. Verz. d. Oxf. H. 80, b, 9. 12. 103, b, 16. Per-*

sonificirt ist die Hiंस्रा die Gattin Adharma's MĀRK. P. 50, 29. eine  
Tochter Lobha's von der Nishkr̥ti Bala. P. 4, 8, 3. — b) *Asteracantha*  
*longifolia* RATNAM. 54 wohl fehlerhaft für हिंस्रा.

हिंस्रक (wie eben) adj. *Andern Leid zufügend, schädigend* P. 3, 2,  
146. JĀĀN. 3, 136. MBh. 14, 2834. Spr. (II) 4737, v. l. 7390. H. 1348.  
HEM. JOGAÇ. 2, 49. भर्तु° JĀĀN. 3, 298. fg. प्राणि° Spr. (II) 3305. मृग° Verz.  
d. Oxf. H. 22, a, 14. कुल° MĀRK. P. 32, 20. अ° M. 5, 45. MBh. 3, 13835.  
7, 6049. 12, 12715. R. 2, 109, 35 (118, 31 GORR.). सख्य 7, 33, 18. हिंस्रक  
m. = हिंस्रपशु, अथर्वविद्वाह्याण und शत्रु ÇABDAR. im ÇKDR. — Vgl. हिं-  
स्रकान्य.

हिंस्रन (wie eben) n. *das Leid zufügen, Verletzen, Schädigen* Vop. 11,  
3. प्राणिनाम् M. 2, 177. JĀĀN. 2, 299. MBh. 1, 1012. HEM. JOGAÇ. 3, 35.  
BHĀṬ. P. 4, 13, 37. आरण्यपशु° M. 10, 48. प्राणि° JĀĀN. 1, 33. ब्रह्म° MBh.  
3, 10799. HARIV. 14773.

हिंस्रनीय (wie eben) adj. *dem Leid angethan werden darf* MBh. 12,  
10693. पशवः so v. a. zu *schlachten* KULL. zu M. 5, 41.

हिंस्रकार्कम् n. *eine auf Jmds Schädigung gerichtete Zauberhandlung*  
AK. 3, 3, 19.

हिंस्रा (von हिंस्रा) m. *Tiger* TRIK. 2, 5, 4.

हिंस्रालुक (wie eben) m. *ein bissiger —, boshafter Hund* HĀR. 222.

हिंस्रावाद m. *Titel einer Schrift* HALL 191.

हिंस्री oder हिंस्रीरं UṆĀDIS. 5, 18. adj. *boshaft; m. Tiger* UṆĀVAL.

हिंस्र्य (von हिंस्र) adj. *dem man Leid anthun darf: पशवः ÇĀṆKH.*  
*GRHJ. 2, 16. M. 5, 41. MBh. 1, 6298. 14, 1664. 15, 228. अ° 12, 13088.*  
RAGH. 2, 57.

हिंस्रं (wie eben) 1) adj. (f. अा) *Leid anthuend, verletzend, wehthuend,*  
*schädigend; m. ein Mann, der Andere verletzt, der ein grausames Hand-*  
*werk treibt* P. 3, 2, 167. Vop. 26, 158. AK. 3, 1, 28. 3, 4, 22, 236. H. 369.  
an. 2, 473. MED. r. 102. HALĀJ. 2, 217. RV. 10, 87, 3. 5. 9. M. 3, 164. 9,  
80. 12, 56. fg. 59. MBh. 13, 5455. Spr. (II) 3096. 6217. वैश्याङ्गना, नृप-  
नीति 6739. VARĀH. BRH. S. 15, 23. 16, 5. 36. 86, 31. BRH. 12, 15. 21, 6.

LAGHŪ. 2, 15. PAÑĀK. 4, 6, 49. पशु H. 1216. °पक्ष JĀĀN. 3, 240. HEM. JO-  
GAÇ. 3, 76. वाच BHĀṬ. P. 3, 19, 21. अग्निहोत्रादि 7, 15, 48. °कर्मन् adj. VA-  
RĀH. BRH. 19, 7. m. *Raubthier* RAGH. 2, 27. 62. 14, 28. am Ende eines  
comp. *streng verfahren mit: दुष्टसामन्त°* M. 9, 310. अ° KĀTJ. ÇR. 2, 2,  
12. Spr. (II) 825. MĀRK. P. 50, 72. BHĀṬ. P. 8, 16, 49. PAÑĀK. 4, 3, 36.

वाच MBh. 5, 857. — 2) m. a) *Bein. Çiva's und Bhīmasena's* UṆĀDIS.  
im ÇKDR. — b) N. pr. eines *grausamen Brahmanen* HARIV. 1189. —  
3) f. अा a) *Nardostachys Jatamansi (सटामासी)* H. an. MED. RĪĀN. 12,  
97. = *काकादनी* H. an. = *एलावली (?)* MED. *Coix barbata* Roeb. ÇAB-  
DAR. im ÇKDR. — SUÇR. 2, 106, 2. 498, 13. — b) *Fett, adeps (वसा)* H. an.  
— c) = *नाडी Ader* u. s. w. ÇABDAR. im ÇKDR. — 4) n. *Grausamkeit:*

हिंस्राहिंस्रे M. 1, 29. MĀRK. P. 48, 40. — Vgl. वि°.

हिंस्रक (von हिंस्र) m. *ein verletzendes, gefährliches Thier, Raubthier*  
ÇABDAR. im ÇKDR.

हिंस्रवत्तु m. *dass.* Spr. (II) 161. PAÑĀK. 4, 11, 22.

हिंस्रपशु m. *dass.* TRIK. 2, 5, 3. HALĀJ. 5, 46. Spr. (II) 1602.

हिंस्रकानिक n. *प्रज्ञापतेर्हि°* N. eines Sāman Ind. St. 3, 225, a.